

महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ नुसार नमुना-१, पीएलएल व सीएल-१ (मळीव्यतिरिक्त) व बीआरएल अनुज्ञप्ती (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) मंजूर करण्याआधी इरादापत्र मंजूर करणे व त्यास मुदतवाढ देण्याबाबतची कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक: एमपीएल-०९२१/प्र.क्र.१६६/राउशु-३.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- ८ नोव्हेंबर, २०२१.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ नुसार नमुना-१/ पीएलएल/ सीएल-१/ बीआरएल (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) अनुज्ञप्ती मंजूर करण्याआधी इरादापत्र मंजूर करण्याची तरतूद नाही. परंतु, महाराष्ट्र मद्यार्क आसवन आणि पेय मद्य निर्मिती नियम, १९६६ च्या तरतुदी व शासन निर्णय क्र.बीपीए-११०२/सीआर-१०/इएक्ससी-३, दि.१०.७.२००३ मधील धोरणानुसार नमुना-१ अनुज्ञप्ती व सदर नियमातील नियम १५ नुसार पीएलएल अनुज्ञप्ती मंजूर करताना तसेच, महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ मधील तरतुदीनुसार सीएल-१ अनुज्ञप्ती मंजूर करताना अर्जदारास प्रथम शाश्वती म्हणून इरादापत्र मंजूर करण्यात येते. अशा प्रकारे शासनाने नमुना-१/पीएलएल/ सीएल-१/ बीआरएल (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) प्रकल्प उभारणीसाठी अर्जदाराच्या विनंती अर्जानुसार आतापर्यंत प्रकरणपरत्वे इरादापत्र मंजूर केलेली आहेत. इरादापत्र मंजूर करताना सर्वसाधारणपणे काम पूर्ण करण्यासाठी २ ते ३ वर्षांचा कालावधी दिला जातो. तथापि, इरादापत्राच्या मंजुरीनंतर १० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील काही घटकांनी प्रकल्प उभारणी पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा इरादापत्रासाठी प्रत्येक मुदतवाढीच्या वेळेस प्रस्तावित आसवनीचे बांधकाम वाढीव मुदतीत पूर्ण करण्यात येईल, अशी हमी घटकाकडून देण्यात येते व शासनाकडून इरादापत्रास मुदतवाढ देण्यात येते. सद्यःस्थितीत इरादापत्र मंजुरीसाठी तसेच, मुदतवाढीसाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे, विनाशुल्क इरादापत्र प्रदान करणे व त्यास सातत्याने मुदतवाढ देणे या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे. सबब, महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ नुसार नमुना-१/ पीएलएल व सीएल-१ (मळीव्यतिरिक्त) /बीआरएल अनुज्ञप्ती (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) प्रदान करण्यापुर्वी घटकास प्रथम शाश्वती म्हणून इरादापत्र मंजूर करणे व त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ नुसार नमुना-१/ पीएलएल व सीएल-१ (मळीव्यतिरिक्त)/बीआरएल (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) अनुज्ञप्ती प्रदान करण्यापुर्वी

घटकास प्रथम शाश्वती म्हणून इरादापत्र मंजूर करणे व त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे. :-

अ) नमुना-1/ पीएलएल व सीएल-१ (मळीव्यतिरिक्त) /बीआरएल (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) अनुज्ञप्ती प्रदान करताना घटकास प्रथम शाश्वती म्हणून इरादापत्र मंजूर करण्यात येईल.

आ) इरादापत्र मंजुरीच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहिल.

१. प्रकल्पासाठीची जमीन घटकाच्या स्वतःच्या मालकीची असल्याची कागदपत्रे अथवा भाडेकराराने असल्यास त्यासंबंधीचे नोंदणीकृत भाडेकरार.
२. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे Consent to Establish प्रमाणपत्र.
३. कंपनी नोंदणीबाबत दाखल्याची प्रत.
४. अर्जदार खाजगी कंपनी असल्यास मेमोरॅन्डम एन्ड आर्टीकल्स ऑफ असोसिएशनची प्रत किंवा भागीदारी कंपनी असल्यास नोंदणीकृत भागीदारी पत्राची प्रत व संचालक किंवा भागीदारांची संपूर्ण नावे, वय व पत्ते, पॅन कार्ड इ. माहिती.
५. संचालकाचा पुर्वीचा व्यवसाय असल्यास आयकर/ विक्रीकर विभागाची थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र/ स्वयंघोषणापत्र.
६. संचालकांचे पूर्वचारित्र्य पडताळणी अहवाल. (सहकारी संस्था वगळून).

इ) इरादापत्र मंजूर करताना प्रकल्पाची उभारणी करण्यासाठीची एकूण मुदत ३ वर्षांची असेल. या इरादापत्र मंजुरीसाठी रु.२ लाख इतके शुल्क आकारले जाईल.

ई) विहित मुदतीत प्रकल्पाची उभारणी न झाल्यास रु.३ लाख इतके शुल्क आकारून इरादापत्रास पुढील २ वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल. या वाढीव मुदतीत देखील प्रकल्पाची उभारणी न झाल्यास रु.५ लाख इतके शुल्क आकारून इरादापत्रास पुढील १ वर्षांची अंतिम मुदतवाढ देण्यात येईल. प्रत्येक मुदतवाढी संदर्भातील अर्ज घटकाने, मुदत संपण्यापूर्वी २ महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक राहिल.

उ) इरादापत्र मंजुरी व दोन मुदतवाढीनंतर देखील प्रकल्पाची उभारणी पूर्ण न झाल्यास पुढील मुदतवाढ न देता मंजूर इरादापत्र आपोआप रद्द समजण्यात येईल.

ऊ) सदर इरादापत्र अन्य घटकास हस्तांतरीत करावयाचे झाल्यास त्यास शासनाची पूर्वमंजूरी आवश्यक राहिल. याकरिता रु. २ लाख इतके शुल्क आकारले जाईल.

ए) सदर इरादापत्राचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

ऐ) घटकाने इरादापत्र मंजुरीनुसार विहित वेळेत प्रकल्पाची १००% उभारणी केल्यानंतर व आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच घटकास नमुना-1/ पीएलएल व

सीएल-१ (मळीव्यतिरिक्त) / बीआरएल (वाईनरी व मायक्रोब्रुअरी वगळून) अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येईल.

२. ज्या प्रकल्पांना/ घटकांना सदर शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी परंतु, माहे ऑक्टोबर, २०१६ नंतर इरादापत्र देण्यात आले आहे, अशा प्रकल्पांना / घटकांना त्यांच्या इरादापत्र मंजूरीच्या दिनांकापासून जास्तीत जास्त ६ वर्षांपर्यंत, प्रकरणपरत्वे, आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीनंतर अशा प्रकल्पांचे / घटकांचे मुदतवाढीचे अर्ज नवीन समजून या शासन निर्णयानुसार तरतूदी व शुल्क लागू राहिल.

३. तसेच ज्या प्रकल्पांना/ घटकांना माहे सप्टेंबर, २०१६ पर्यंत इरादापत्र मंजूर केले आहे, अशा प्रकल्पांना /घटकांना आता मुदतवाढ आवश्यक असल्यास या शासन निर्णयातील तरतूदीनुसार शुल्क भरून मुदतवाढीचे अर्ज सादर करण्याची मुभा राहिल.

४. इरादापत्र मंजूर करणे व त्यास मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने जमा होणारे शुल्क खालील महसूली जमा लेखाशिर्षाखाली जमा करण्यात यावे.

मुख्य लेखाशिर्ष ००३९ राज्य उत्पादन शुल्क,

८०० इतर जमा रकमा

(००) (०१) इतर जमा रकमा (००३९०१०१)

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१११०८१५२३०००२२९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(युवराज ब. अजेटराव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उप मुख्यमंत्री यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. राज्यमंत्री (राउशु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. प्रधान सचिव (राउशु) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. खाजगी सचिव, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद, विधानभवन, मुंबई,
६. सर्व सन्माननीय संसद, विधानसभा / विधान परिषद सदस्य,
७. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
८. जिल्हाधिकारी (सर्व जिल्हे),

९. सर्व विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
१०. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (सर्व जिल्हे),
११. अवर सचिव (राउशु-२), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. निवड नस्ती.